

Date: 11th February, 2023

To, The Bombay Stock Exchange, Fort Mumbai

Sub.: <u>Submission of Newspaper Advertisement as per Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

#### Ref: Scrip Code SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED- 523425

Dear Sir,

As per the Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement published both in English and Marathi in Business Standard & Marathi Lakshadeep respectively regarding publication of unaudited financial results of the Company for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2022.

Kindly take the same into the record.

Thanking You.
Yours faithfully,
For **Sunraj Diamond Exports Limited** 

**Anshul Garg Company Secretary/ Compliance Officer** 

# SUNRAJ DIAMOND EXPORTS LTD. CIN No.: L36912MH1990PLC057803

Regd. Office: 616 Prasad Chambers, Tata Road 2, Roxy Cinema, Opera House, Girgaon, Mumbai - 400004. Tel: 022-23610069/23638559 Email: info@sunrajdiamonds.com Website: www.sunrajdiamonds.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that our client Parin Kantilal Satra as he informed

to us, is an owner of the Flat No. B/6

admeasuring 615 Sq. Ft. Carpet area or

Ground Floor of building known as Maurya

## SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED

Read, Office: 616, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400004 CIN No.: L36912MH1990PLC057803

	EXTRACTS (	EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2022 (Rs. In lakhs)											
				STANI	DALONE					CONS	OLIDATED		
Sr.	r. Particulars		Quarter Ende	d	Year to Date for the P ende	eriod	For the year ended	C	uarter Ended		Year to Da for the end	Period	For the year ended
No.	T at tioular 5	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	35.16	19.07	168.45	121.49	297.41	438.23	35.16	19.07	168.45	121.49	297.41	438.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
	Exceptional and/or Extraordinary items)	16.19	22.91	7.27	76.48	9.32	30.81	16.19	22.91	7.27	76.48	9.32	25.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	16.19	22.91	7.27	76.48	9.32	30.81	16.19	22.91	7.27	76.48	9.32	25.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	17.83	23.04	7.31	78.27	9.29	29.41	17.83	23.04	7.31	78.27	9.29	23.94
5	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
I. I	and Other Comprehensive Income (after tax)]	17.83	23.04	7.31	78.27	9.29	29.41	17.83	23.04	7.31	78.27	9.29	23.94
6	Equity Share Capital	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve)												
	as shown in the Audited Balance			(00)	. 05\					/457	00)		
$\vdash$	Sheet of the previous year			(392	2.85)					(457.	.89)	1	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
	(for continuing and discontinued operations)		١		l								
	(a) Basic	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.55	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.45
$\sqcup$	(b) Diluted	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.55	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.45

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regularements) Regulations For and on Behalf of the Board of Directors

Date: 09/02/2023 (Director)

#### **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

Registered Office: 79. Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - L65921MH1985PLC284739, Email : ncl.research@gmail.com, Website : www ment of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2022

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Nine Months	Year Ended
No.		ended	ended	ended	31st March
		31st Dec 2022	31st Dec 2021	31st Dec 2022	2022
			<b>Un-Audited</b>		Audited
1	Total Income from Operations (Net)	141.75	51.59	291.98	197.15
2	Net Profit / (Loss) for the period (before	96.23	20.61	42.55	105.95
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items	96.23	20.61	42.55	105.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	72.01	15.25	18.33	104.40
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,303.67	15.25	3636.12	104.40
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	10,703.280	5,817.000	10,703.280	5,817.000
7	Face Value of Equity Shares	1.00	2.00	1.00	2.00
8	Other Equity			4117.86	481.74
9	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.01	0.01	0.00	0.02
	b) Diluted	0.01	0.01	0.00	0.02
Not	es:				

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 31" Dec 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEE LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31" De 2022 is available on the Company website "www.ncfinc.om" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

Date : February 9, 2023

Nine Months Consolidated Basis

For NCL Research & Financial Services Limite

Goutam Bos

**Managing Directo** 

Apartment situated at Raheja Township Malad (East). Mumbai - 400 097, lying and being at land bearing C.T.S. No. 581 of Village Malad, Taluka Borivali, Mumba Suburban District. The mother of our client e Geeta Kantilal Satra was owner the said flat was expired on 16/11/2012 leaving behind her 1) Kantilal Raghavji Satra-Husband, 2) Nirav Kantilal Satra-Son & 3 Parin Kantilal Satra- Son, as her only legal heirs. Later in pursuant to Release Deed dated 12/07/2021 which is registered with the Joint Sub-Registrar of Assurances, Borivali - 6 under Registration Serial No BRI -6-9315-2021 Kantilal Satra & Niray Kantilal Satra released their rights title & interests in favour of Parin Kantilal Satra and Parin Kantilal Satra became absolute owner of the said flat. Now our client would

like to mortgage the said flat.

Hence we invite all persons having or claiming any right title claim, demand or interest in respect of the part of the said Flat by way of succession, sale, exchange, mortgage, le ease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easemen trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting document within 15 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the client shall proceed to mortgage the said flat.

This notice is issued for safeguard public interest and information.


Sd/-(Rajesh Vora) Advocate Address for communication Flat No. 304, Gorai Sahakar CHSL Plot No. 62, Gorai 2. Borivali (West) Mumbai - 400 091 **PUBLIC NOTICE** 

Public is hereby informed that my client Mr. Shabbir Mehboob Shaikh intends to purchase Flat No. 2401, Admeasuring about 65.03 Sq. Mtrs. Carpet Area equivalent to 699.98 Sq. Ft., on the 24th Floor of Sale Building No. S1 (ALTIS) in 'C' Wing, in the building (ALTIS)& Registered Society known as "MARATHON NEXZONE ALTIS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." & in the Complex known as "MARATHON NEXZONE", Kolkhe, Tal. Panvel, Dist. Raigad within the limits of Grampanchayat Kolkhe, Panchayat Samiti Panvel from Mr. Lloyd Enclaid Fernandes.

In case any person has any right, title, interest, claim of whatsoever nature by way of sale, gift, lease, heirship, possession or by any other nature in respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 7 days from the date hereof failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.

Saleem. I. Shaikh ADVOCATE Address: G-24, Govindpura, Shah Colony, Ahmednagar Mob. 9552750992 Date: 10/02/2023

Place: Ahmednagar





the line pipe people

Registered office: Man House, 101, S. V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (W), Mumbai - 400 056 Website: www.mangroup.com, Email: investor.relations@maninds.org CIN: - L99999MH1988PLC047408

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

					, _		
						(F	Rs. In Lakhs)
Sr.	D-v4l-val-va		Standalone		(	Consolidated	ı
No	Particulars	Quarter	Nine Months	Quarter	Quarter	Nine Months	Quarter
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		31.12.2022	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2022	31.12.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	62,671	156,613	63,472	67,176	166,182	63,472
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	4,848	5,841	4,182	4,935	6,000	4,084
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4,848	5,841	4,182	4,934	6,000	4,084
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	3,634	4,036	3,231	3,720	4,195	3,133
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	3,768	4,564	3,251	3,854	4,723	3,153
6	Paid up Equity Share Capital	3,005	3,005	2,855	3,005	3,005	2,855
7	Earning Per Share (of Rs. 5/- each)						
	Basic (Rs.)	6.06	6.72	5.66	6.20	6.99	5.49
	Diluted (Rs.)	6.06	6.72	5.38	6.20	6.99	5.21

## Notes

- The above is an extract of the detailed format of the Quarter and Nine Months ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarter and nine months ended Un-audited Financial Results as reviewed by the Audit Committee on February 9, 2023, and subsequently approved by the Board of Directors on same date are available on the Company's website i.e. http://www.mangroup.com and also available on the websites of Stock Exchanges websites viz BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).
- The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary.
- On account of pendancy of implementation of Scheme of Merger-Demerger, the Financial Statement of Merino Shelters Private Limited, wholly owned Subsidiary of the company have not been consolidated as required by Indian Accounting Standards (IND AS) 110 issued by Institute of Chartered Accountants of India.



Place: Mumbai Date: February 09, 2023 For Man Industries (India) Limited R C Mansukhan Chairmar

DIN - 00012033



## EASY LOAN आसान लोन **PAISALO DIGITAL LIMITED**

FORMERLY KNOWN AS S. E. INVESTMENTS LIMITED REGD. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019 Tel: +91 11 43518888 FAX: + 91 11 43518816 WeB: www.paisalo.in CIN: L65921DL1992PLC120483

अर्थः समाजस्य न्यासः EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

	(₹ in Lacs except EPS)					
	c	Quarter Ende	d	Nine Months Ended	Year Ended	
Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.03.2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	12227.37	12028.08	10149.74	35519.65	39222.33	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	3705.11	3259.60	3441.57	9837.68	10715.47	
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3705.11	3259.60	3441.57	9837.68	10712.16	
Net Profit for the period after tax	2789.24	2419.34	2602.69	7295.80	7925.07	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2789.24	2419.34	2602.69	7295.80	7925.07	
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	4490.22	4490.22	4229.22	4490.22	4391.22	
Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting Year)	_	-	-	-	97954.68	
Earnings per Share (of Rs. 10 each) (not annualised) Basic (In Rs.) : Diluted (In Rs.) :	0.62 0.62	0.54 0.54	0.62 0.62	1.62 1.62	1.87 1.87	

The key standardie imanicial information of the Company is as under:						
	c	uarter Ende	d	Nine Months Ended	Year Ended	
Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.03.2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	11019.58	10676.90	9276.42	31889.45	35639.82	
Profit before tax	3691.49	3222.89	3421.80	9758.83	10639.08	
Profit after tax	2779.04	2391.15	2587.76	7235.76	7871.44	

2) The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consolidated/Standalone) are available on the website i.e. www.paisalo.in and on the Stock Exchanges' website:

i.e. www.bseindia.com and www.nseindia.com Place: New Delhi Date: 10.02.2023 For and on behalf of Board of Directors of Paisalo Digital Limited (SUNIL AGARWAL) Managing Director

VISHNU CHEMICALS LIMITED



₹ 181.3 Cr 67% YoY **EBITDA\*** 

100.9 Cr 91% YoY PAT\*

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

							(₹ In Lakhs)
			Standalone	)	C	onsolidate	d
SI. No	Particulars	Quarter ended 31.12.2022	Nine Months ended 31.12.2022	Quarter ended 31.12.2021	Quarter ended 31.12.2022	Nine Months ended 31.12.2022	Quarter ended 31.12.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations (Net)	29742.65	92285.54	25726.19	32523.35	105506.70	29784.36
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional	4199.44	12687.05	2786.00	4208.64	13684.33	3383.76
	and Extraordinary items)						
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	4199.44	12687.05	2786.00	4208.64	13684.33	3383.76
	(after Exceptional and Extraordinary items)						
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	3175.34	9362.57	2041.51	3174.38	10093.18	2460.53
	(after Exceptional and Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period	3173.47	9356.20	2040.02	3172.51	10086.82	2459.78
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Paid-up Equity Share Capital (FV ₹ 10/- each)	1194.60	1194.60	1194.60	1194.60	1194.60	1194.60
7	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized)						
	Basic (₹)	26.58	78.37	17.09	26.57	84.49	20.60
	Diluted (₹)	26.58	78.37	17.09	26.57	84.49	20.60
No	to: The above is an extract of the detailed format of the au	alita al Otava al a	lone Conso	listants of Circum	a a lad Da a cida	f = u +l= = +l= !u =l	

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone & Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said Un-audited Standalone & Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 10, 2023. The full format of the same is available on the Stock Exchanges website i.e. www.bseindia.com, www.nseindia.com and also on Company's website www.vishnuchemicals.com

For and on behalf of the Board For Vishnu Chemicals Limited

Ch. Krishna Murthy

Chairman & Managing Director DIN: 00030274

Regd. Off: Plot No. C-23, Road No. 8, Film Nagar, Jubilee Hills, Hyderabad – 500 096
Tel: 040-23396817, 23327723 / 29; Fax: 040-23314158, Website: www.vishnuchemicals.com; Email id: investors@vishnuchemicals.com

PRITISH NANDY TO COMMUNICATIONS

Place: Hyderabad

Date: February 10, 2023

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mu

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2

		STAND	ALONE		CONSOLIDATED				
PARTICULARS	QUARTE	R ENDED	NINE MONTHS ENDED	YEAR ENDED	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED	YEAR ENDED	
	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	
Total income from operations	290.68	1,972.86	1,770.94	4,466.83	290.68	1,972.86	1,770.94	4,470.58	
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(25.69)	37.66	(223.56)	(34.59)	(25.73)	37.83	(223.41)	(29.43)	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(25.69)	37.66	(223.56)	(34.59)	(25.73)	37.83	(223.41)	(29.43)	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(25.71)	43.17	(224.55)	(19.81)	(25.76)	43.21	(224.41)	(33.92)	
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(26.46)	44.02	(226.80)	(22.79)	(26.51)	44.06	(226.66)	(36.90)	
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	_	-	6,279.82	-	•	-	6,142.89	
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(0.18)*	0.30*	(1.55)*	(0.14)	(0.18)*	0.30*	(1.55)*	(0.23)	
*Not annualised									

lotes:
The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 10, 2023.
The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandy.com.com) and on the website of BSE (http://www.bseindia.com) and NSE (http://www.bseindia.com).

Kishor Palkar

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs Santosh Gharat

Pallab Bhattacharva Wholetime Director and CEO Mumbai, February 10, 2023

**E-AUCTION** 

**SALE NOTICE** 



Date: 11.02.2023

Place: Ratnagiri

(MAHRAT), Ratnagiri Branch: C-Wing, Paras Plaza, KC - Jain Nagar, Nr Maruti Mandir, Ratnagiri, Maharashtra - 415 612, Maharashtra. Tel:+91-2352-221631 (Branch Head), +91-2352-222539 (General), +91-2352-270025 (Forex), E-mail: mahrat@bankofbaroda.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES "APPENDIX-IV-A [See proviso to Rule 6(2) & 8(6)]

E-auction sale notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, read with provisio to Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the Public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor (s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged /charged to the Secured Creditor, Possession of which has been taken by the Authorised Officer of Bank Of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is ", "As is What is " and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Assets/ Dues/ Reserve Price/e-Auction/ date & time. EMD and Bid Increase Amount are mentioned below-

,									
Branch And Contact Details	Name & Address of Borrower/s / Mortgagor / Guarantor/s	Detailed Description Of The Immovable Property With Known Encumbrances, If Any, Status of Possession (Constructive)/ PHYSICAL)	Total Dues	Reserve Price, EMD and Bid Increase Amount					
Ratnagiri Mr. Atul Sawant 9834823416 Mr. Purushottam Kharat 9727724509	Mr. Shankar Fakir Datekar and Pundlik Fakir Datekar (Borrowers) At Post- Pomewadi, Karwanchiwadi, Tal-, Dist- Ratnagiri (MH)	Residential House at Plot No 57 Gat No 54 Hissa No 9/9 1337 At Post- Pomewadi, Karwanchiwadi, Tal-, Dist-Ratnagiri (MH). Encumbrances, if any: Not known Land area:-132.43 Sq.mt., Status of Possession:-Symbolic	Rs. 25,05,963/- Plus Interest And Applicable Charges	20,72,839/- 2,30,315/- 10,000/-					

Auction Details : Date & Time of E-Auction : 28.02.2023 From 02.00 PM to 5.30 PM


Last Date of Submission of Bid: Date: 27.02.2023 Property Inspection Date & Time: 20.02.2023 11.00 AM to 4.00 PM

The Authorised Officer will not be responsible for any charge, lien, encumbrance, Property tax dues, Electricity dues etc. or any other dues to the Government, Local Authority or anybody, in respect of the properties under sale. For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link

https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the person whose name mentioned above

For detailed terms and conditions of sale, please scan QR Code





जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, दुकान नं. ५, तळमजला, किशनलाल स्मती को-ऑप, हौ, सो, लि., तोढी इस्टेट रोड, बेकरी गली, भाईंदर प., जि. ठाणे, श्री **डोनाल्ड जे. गोम्स**, ह्यांच्या नावांनी होता, परंत श्री डोनाल्ड जे. गोम्स, हे ता. ३०/०६/२०२१, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैर्क म्हणून श्रीमती ॲलिस डोनाल्ड गोम्स, ह्यांनी सदर दुकान व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा

हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/ सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. ११/०२/२०२३

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेड

. सीआयएन:एल६७१९०एमएच१९९५पीएलसी०८४३०६

नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, दालामल हाऊस, जे बी मार्ग, नरीमन पॉईंट,

संपलेली

तिमाही

३१.१२.२०२२

अलेग्वापरिधित

११२३.२७

८३२.२७

८३२.२७

६८७.२४

११७०.३४

८०६.०४

१.७१

१.७१

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३

कंपनीच्या www.canopyfinance.org वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व

नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुना आहे. अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे

संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि

पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत

मान्य करण्यात आले. वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुर्नविलोकन केले आहे.

Industries (India) Ltd

the line pipe people

संपलेली

39.92.22

अलेखापरिक्षित |

६२६७१

8282

3६38

ξ.08

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमार्ह

नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ०९.०२.२०२३ रोजी लेखासमितीद्वारे तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच

लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http:// www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नर्शनल

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानुसार

विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे

विलीनीकरण योजना कार्यचलनाच्या विलंबामुळे कंपनीची पुर्णतः मालकीची उपकंपनी असलेली मेरिनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय अहवाल

Date: 09/02/2023

भारतीय सनदीलेखापाल संस्थाद्वारे वितरीत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) ११० द्वारे आवश्यकतेनुसार एकत्रित केलेले नाही.ॉ

तिमाही

एकमेव

संपलेले

९ महिने

39.92.22

अलेखापरिक्षित

948893

4८४१

8038

Ş0.3

€.03

संपलेली

तिमाही

£3802

8947

3239

4.88

4.30

39.92.29

संपलेली

तिमाही

39.92.22

ग्लेखापरिक्षित**ः** 

30903

४९३५

3020

ξ.20

नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ने (प.), मुंबई-४०००५६.

वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org

सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

२. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे

मुंबई-४०००२१. **फोन क्र.**ः (०२२) २२८५३९१०/११, **फॅक्स**ः (०२२) २२८२५७५३,

वेबसाईट:www.coralhousing.in, ई-मेल:cs@coralhousing.in

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर\*)

सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष

राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता

३. कंपनीचे प्रमुख कार्य गुंतवणूक व बांधकाम आहे.

ा. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/िकंवा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

पुर्नवर्गीकृत/पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहेत.

नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

शष साधारण बाबपूव#

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

भरणा केलेले समभाग भांडवल

सौमिकृत (रु.)

टिप:

उत्पन्न प्रतिभाग (रु.५/ – प्रत्येकी)

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व\*)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर\*)

समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.२/-)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)

उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी)

उत्पन्न (करानंतर))

सौमिकत

ठिकाण: मुंबई

दिनांक: १० फेब्रुवारी, २०२३

टीप:

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

## **PUBLIC NOTICE**

Take a notice that Shirin Mohd Yusut & Fatima D/O Mohd Yusuf, is a of Zia Apartment Cooperative Housing Society Ltd., of Flat No. A/504, having address at 264 Bellasis Road, Mumbai - 400008 in the said society is applied for Duplicate nto their names.

The Society has issued Share Certificate No. 044, Member Regn. No. 42, Five (5) Shares of Rs. 50/- each, Distinctive Nos. 221 to 225 to Shirin
Mohd Yusuf & Fatima D/O Mohd Yusuf for the Flat No. A/504, the Duplicate Share Certificate will be ssued to the above said member. f anybody has any objection or an claim should contact to th undersigned within 15 days of this announcement, failing which the society will issue Duplicate Share

Certificate to the above said applicant. For Zia Apartment Co-op Housing Society Ltd.,

Hon, Secretary Place: Mumbai

(रक्कम लाखात ईपीएस आकडे व्यतिरिक्त)

संपलेले

९ महिने

38.82.2022

अलेग्वापरिधित

१९६५.६१

१४७३.९०

१४७३.९०

१२१३.९९

१०६०.३६

८०६.०४

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेडकरिता

Date: 11/02/2023

संपलेली

तिमाही

३१.१२.२०२१

अलेखापरिक्षित

६३२.९७

४९९.५५

४९९.५५

838.50

(34८.४६)

८०६.०४

नवीन बी. दोशी

(रु.लाखात

संपलेर्ल

तिमाही

39.92.29

मलेखापरिक्ष<u>ि</u>त

8008

3933

4.88

4.89

एकत्रित

संपलेले

९ महिने

39.92.22

अलेखापरिक्षित

988927

₹000

8.99

8.99

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Ravinder Dhall - Advocate,

Mumbai-400053.

Place: Mumbai

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Sanjay Gular member of Residency Park 2 Co

pperative Housing Society Ltd., who was

nolding Flat no. 502, admeasuring: 67.47

Square Meters, Bldg. No. G, Wing G-1 Residency Park 2 CHS Ltd, Narang

Bypass Road, Village Dongare, Virar (W) Faluka Vasai, Dist. Thane 401303 expired

on 14/10/2019. On behalf of client Bindu Gulati w/o Sanjay Gulati, the undersigned

advocate hereby invites claims o

biections from other heir/s or claimant

or objector/s for the transfer of the sai shares and interest of the decease

member in the property of the society i

favour of the client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the

claim/objection at below mentioned

address. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to

transfer the share of the deceased in the

Office No. 11-A, 1st Floor, Om Heera Panna Mall, Oshiwara, Andheri (West)

Date: 11/02/2023

nanner provided under the bye laws.

PUBLIC NOTICE That **Shri. K. V. NAYAK** was a membe of the "Anuj Co-operative Housing Society Ltd.," having, address at Opp. Parbat Nagar, S. V. Road, Dahisar [East], Mumbai-400068; and holding fla tenement No. B/09 on 1st Floor in the building of the society, died or 15/04/2019 at Udupi and his wife namely Mrs. ANURADHA V. NAYAK, died o **06/07/2019** at Udupi and left b sons namely 1] Mr. PRAMODH VISHWANATH NAYAK and 2] Mr. PRITAM KUMAR NAYAK as Legal heir as well as representatives. Further th said Legal heirs abovenamed want to se the said Flat to Mr. MAHENDRAKUMAR
JAMANADAS DHARSANDIYA on said Legal heirs hereby invite claims of objections from the other legal heirs of other claimants/ objector or objectors i respect of the said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/ he their claims/ objections for the same. If n claims/ objections are received within the period prescribed above, the said Lega

For And On Behalf O 1) Mr. PRAMODH VISHWANATH NAYAR 2) Mr. PRITAM KUMAR NAYAR

eirs shall execute the Agreement fo

Sale with abovenamed purchaser befor

ADVOCATE RAJESH S. YADAV Shop No.4, Devji Vesta Chaw S. V. Road, Ambawad Dahisar [East], Mumbai- 40006 Date: 11/02/202

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. करण सिलल गांधी यांनी खालील अनुसुचीत नमुद अधिभारापासून मुक्त असलेली स्थावर मालमत्ता माझ्य अशिलांकडे विक्री करण्याचे मान्य केले आहे. अनुसूची

कार्यालय क्र.९२२, पारेख मार्केट प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., ३९, जे.एस.एस रोड, केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ३१२.१६ चौ.प (तत्सम २९.०० चौ.मी.) तसेच **मुंबई शहराचे डी** वॉर्ड अंतर्गत गिरगाव विभागाचे सीटीएस क्र.१६०५ धारक प्लॉटवर असलेली जागा आणि अनुक्रमांक १५६६ ते १५७० (दोन्हीस) धारक भागप्रमाणपत्र क्र.३१४ चे ५ शेअर्स.

जर कोणा व्यक्तीस, संघटना, शासन विभाग, बँकेस वित्तीय संस्था यांना वर संदर्भीत कार्यालय शेअर्सबाबत काही दावा असल्यास आणि/किंव श्री. करण सलिल गांधी यांचे विरोधात कर्ज हकुमनामा, इच्छापत्र. कर. विक्री. अदलाबदल . तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा मालकी हक किंवा अन्य इतर प्रकार कोणताई दावा असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपासून **१**४ दिवसांत आत मे. व्ही.कदम असोसिएट वकील, फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, वाधव प्रिस्टाईम, बाल गोविंद दास मार्ग, रुपारेल कॉलेजजच्या पुढे, माटुंगा पश्चिम, मुंबई-४०००१६ येथे खालील स्वाक्षरीकर्त्याकः दस्तावेजी पराव्यांसह लेखी स्वरुपात कळवावे अन्यथा असे व्यक्ती, बँका, शासन विभाग इत्यादींचे होणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग/स्थर्गित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ११ फेब्रुवारी, २०२३ व्ही.कदम असोसिएटकरित प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

### जाहीर सूचना

कुमारी श्रेया श्रीकृष्णा या फ्लॅट क्र.१**,** तळमजला लिमिटेड, क्रिस्टल पॅलेस कॉम्प्लेक्सजवळ, पवड पोलीस ठाणेजवळ, रामबाग, पवई, मुंबई-४०००७२ या जागेच्या अनुक्रमांक कराल-२/१२४१९, २०२१ अंतर्गत उपनिबंधक कार्यालय कुर्ला २ येथे नोंदणीकृत दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ रोजीचे नोंदणीकृत बक्षीस खरेदीखतानुसार मालक आहेत जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेबाबत विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, ताबा किंवा अन्य इतर स्वरुपाचा कोणताही अधिकार, हक्क, हित टावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात दस्तावेर्ज पराव्यांसह माझ्याकडे खाली नमद केलेल्या पत्त्याव आजच्या तारखेपासून १४ दिवसात कळवावे अन्यथा असे दावा त्याग/स्थगित केले आहेत अर

ठिकाण: मुंबई प्राची एन. शाह वकील उच्च न्यायालय व नोटर्र फ्लॅट क्र.९०५, ओकवूड, रुणवाल ग्रीन्स मुलुंड गोरेगाव लिंक रोड, नाह्र, भांडूप (प.) मुंबई-४०००७८ मोबा.:९३२४०८७१६६/९८२०८८७१६६

### समजले जाईल

## जाहिर सूचना

राजेशसिंग हरकसिंग रावत (२) प्रकाशसिंग राजेशसिंग रावत, (३) बसंतीदेवी महेंद्रसिंग मनराळ, राजेशसिंग एच. रावत यांची मुलगी, (४) कमला आर. रावत, रणजित आर. रावत यांची पत्नी, (५) जान्हवी आर. रावत, रणजित आर. रावत यांची मुलगी, (६) अनुष्का आर. रावत, रणजित आर. रावत यांची मुलगी हे फ्लॅट क्र.००१, तळ मजला, इमारत क्र.सी-१९, सेक्टर क्र.५, श्रीजी शांतीनगर कोहौसोलि, शांतीनगर मिरा रोड (पू), ठाणे – ४०११०७ करिता **पारूलीदेवी राजेशसिंग रावत** यांचे हयात कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून दावेदार आहेत.

(प.) येथे मृत्यू झाला आहे, त्यांची मृत्यू नोंदणी क्रमांक डी-२०२०: २७-९०१४७-००३५६३ दिनांक २८.०७.२०२० रोजी, तिच्या पश्चात तिचे पती म्हणजेच राजेशसिंग एच. रावत आणि तिची विवाहित मलगी म्हणजे बसंती देवी महेंद्रसिंग मनराल आणि तिचे दोन मुलगे म्हणजे (१) प्रकाशसिंग राजेसिंग रावत (२) रणजीत आर. रावत हे तिचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून उत्तराधिकाराच्या

कालांतराने एक मुलगा म्हणजेच **रणजित आर. रावत** यांचे दि. १४.०७. २०२० रोजी कस्तूरी मेडिकेअर येथे निधन झाले, मृत्यू नोंदणी क्रमांक डी-२०२०: २७-९०१४७-००३२८६ दि.१७.०७.२०२०, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी म्हणजे कमला आर. रावत आणि त्यांचे दोन अल्पवयीन मुली अर्थात (१) जान्हवी आर. रावत (२) अनुष्का आर. रावत हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मृत्यूच्या वेळी ज्या वारसाहक्काच्या कायद्यानुसार त्यांचे शासन होते. कोणताही सार्वजनिक सदस्य किंवा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी, (१) राजेशसिंग हरकसिंग रावत (२) प्रकाशसिंग राजेशसिंग रावत, (३) बसंतीदेवी महेंद्रसिंग मनराळ, राजेशसिंग एच. रावत यांची मूलगी, (४) कमला आर. रावत, रणजित आर. रावत यांची पत्नी, (५) जान्हवी आर. रावत, रणजित आर. रावत यांची मुलगी, (६) अनुष्का आर. रावत, रणजित **आर. रावत यांची मुलगी** हे त्या फ्लॅटचे हयात असलेले कायदेशीर वारसदार आणि पारुलीदेवी राजेशर्सिंग रावत यांचे प्रतिनिधी म्हणून दावेदार असल्याने सदर फ्लॅट बाबत यांच्या कायदेशीरतेवर आक्षेप असल्यास. संबंधित कोणत्याही प्रकारे भेटवस्त. वहिवाटीचा हक्क, वारसा, गहाण, हस्तांतरण, विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट, देखभाल, आराम, कायमस्वरूपी भाडेकरू किंवा कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटले किंवा पुनर्प्राप्ती कार्यवाही मला लेखी कळवावी प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत, त्याच्या पुराव्यासह उत्तरदायित्व पावती किंवा नोंदणीकृत एडी पोस्टद्वारे, दावा किंवा दावे करण्यात त्यात अयशस्वी झाल्यास माझे अशिल असे गृहीत धरेल की सदर मालमत्तेबद्दल कोणतेही प्रतिकूल दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत किंवा त्यांनी बाहेर पडल्यास, ते यापुढे माफ केले जातील.

दुकान क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, ठिकाण : मीरा रोड (पू) ठाणे दिनांक : ११.०२.२०२३

#### the concerned Joint Sub Registrar wit १.०८ assurances.

येथे सर्व संबंधितांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल म्हणजेच (१)

यापुढे (१) पारूलीदेवी राजेशसिंग रावत (त्यांच्या हयातीत) (२) राजेशसिंग एच. **रावत** या फ्लॅटचे मालक होते, **श्रीमती सुसान राजू ईपे आणि श्री.राजू ईपे** यांच्याकडून २६.११.२००१ रोजीच्या करारानुसार खरेदी करण्यात आले होते आणि ते नोंदणीकृत

परंतु मयत **पारुलीदेवी राजेसिंग रावत** यांचा दिनांक २४.०७.२०२० रोजी भाईंदर कायद्यानुसार ज्याच्या अंतर्गत तिच्या मृत्यूच्या वेळी तिचे शासन होते.

ॲड. एकता एम. पारीख

स्टेशन रोड, मीरा रोड (पूर्व), जिल्हा: ठाणे-४०११०७

#### सही/ आर.सी. मनसुखानी अध्यक्ष (डीआयएन:०००१२०३३)

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित

#### MAN दिनांक: ०९.०२.२०२३ GROUP ठिकाण: मुंबई Globally Committed

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. गिरीष बापु** <mark>राऊत</mark> यांनी खोली क्र.३३, बी.आय.टी. चाळ क्र.१३ माधवराव गांगन मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ ह जागा त्यांची आई **श्रीमती चंद्रभागा बापु राऊत** (मुळ भाडेकरू) यांच्या नावावरून त्यांच्या अनुमती प्रतिज्ञापः निष्पदनाद्वारे आणि उपरोक्त खोलीचे अन्य इत कायदेशीर वारसदारांचे अनुमती प्रतिज्ञापत्र देऊन ब.मं.म.पा.कडे अधिकार. हक्क व हित हस्तांतरणाकरित अर्ज केला आहे. श्री. गिरीष बाप राऊत यांनी सद खोली क्र.३३ बाबत भविष्यात येणारे कोणतेही दावा आक्षेप किंवा विवादाकरिता ते जबाबदार असल्याचे बु.मूं.म.पा.कडे कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेबाबत हस्तांत किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी प्रशासकीय अधिकारी (संपद विभाग), ई वॉर्ड, १ला मजला, १०, हफीझउद्दी-मार्ग, भायखळा, मुंबई-४००००८ येथे त्यांचे दावा लेखी स्वरुपात वैध कायदेशीर दस्तावेजांसह सद सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात कळवावेत अन्यथा बृ.मुं.म.पा.कडून <mark>श्री. गिरीष बापु राऊत</mark> यांच्या नावे खोली क्र.३३, बी.आय.टी. चाळ क्र.१३ माधवराव गांगन मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ र्ह जागा हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल.

> आज दिनांकीत ११ फेब्रुवारी, २०२३ सही/-श्री. दीपक एन. राणे

## SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED

Regd. Office: 616, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400004 CIN No.: L36912MH1990PLC057803

1	EXTRACTS (	EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2022 (Rs. In lakhs)											
				STAN	DALONE					CONS	OLIDATED		
Sr.	Particulars		Quarter Ende		Year to Date for the P ende	'eriŏd	For the year ended	(	Quarter Ended		for the	ate figures Period ded	For the year ended
No.		31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	35.16	19.07	168.45	121.49	297.41	438.23	35.16	19.07	168.45	121.49	297.41	438.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
1	Exceptional and/or Extraordinary items)	16.19	22.91	7.27	76.48	9.32	30.81	16.19	22.91	7.27	76.48	9.32	25.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
l	(after Exceptional and/or Extraordinary items)	16.19	22.91	7.27	76.48	9.32	30.81	16.19	22.91	7.27	76.48	9.32	25.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
l	(after Exceptional and/or Extraordinary items)	17.83	23.04	7.31	78.27	9.29	29.41	17.83	23.04	7.31	78.27	9.29	23.94
5	Total Comprehensive Income for the period												
l	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
l	and Other Comprehensive Income (after tax)]	17.83	23.04	7.31	78.27	9.29	29.41	17.83	23.04	7.31	78.27	9.29	23.94
6	Equity Share Capital	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve)												
ı	as shown in the Audited Balance												
ㄴ	Sheet of the previous year			(39)	2.85)				,	(457	.89)		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
1	(for continuing and discontinued operations)												
1	(a) Basic	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.55	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.45
1	(b) Diluted	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.55	0.33	0.43	0.14	1.47	0.17	0.45

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.sunrajdiamonds.c

For and on Behalf of the Board of Directors,

Sunny Gandhi

## केनरा बैंक Canara Bank

### सिंडिकेट Syndicate

विशेष एसएमई शाखा: आकृती ट्रेड सेंटर, तळमजला, युनिट क्रमांक ३, रोड क्रमांक ७, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३.

### कर्जदार / जामिनदार / तारणकर्ता यांना (कलम १३(२)) अन्वये मागणी सूचना

संदर्भः एसएमई एमआयडीसी/२६७८/पीईपीएल/१३(२)/२०२२-२३

### १) मे. पॅफेटेक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)

अ) युनिट क्रमांक ए ११४,१ ला मजला, अ विंग, सिद्धिविनायक स्केअर, न्यू कफ परेड जवळ, मुकंदराव आंबेडेकर रोड वडाळा मुंबई शहर महाराष्ट्र- ४०००३७. ब) ४०२५, ईझी झोन, एसबीआय आणि ओझोन समोर गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मालाड पश्चिम - ४०००६४.

#### श्री. सागर प्रवीण राऊत (संचालक व जामीनदार) अ/०२, निषाद अपार्टमेंट, स्वरगंगा कॉम्प्लेक्स आगाशी रोड, बोळिज, विरार पश्चिम - ४०१३०३.

श्री. सिद्धांत भालचंद्र वझे (संचालक व जामीनदार)

#### ५४०/ए. वाजे अली. समोर. गणेश मंदिर बोळींज. विरार पश्चिम - ४०१३०३.

४) श्री. सिद्धार्थ दीपक ठाकूर (जामीनदार) तारा भुवन, दत्त मंदिर रोड, संजीवनी हॉस्पिटल जवळ विरार पश्चिम - ४०१३०३ श्री. दीपक हरिश्चंद्र ठाकुर (जमीनदार आणि तारणकर्ता)

### तारा भुवन, दत्त मंदिर रोड, संजीवनी हॉस्पिटल जवळ विरार पश्चिम - ४०१३०३

श्री. परेश चिमणलाल मेहता (जमीनदार आणि तारणकर्ता) बी/६०३, माधवकुंज, सोडावाला लेन, चामुंडा सर्कल, बोरिवली पश्चिम - ४०००९२.

## श्री. पंकच पुल अग्रवाल (बमीनवार आणि तारणकर्ता) ४०५, वसंत मार्वल कॉम्प्लेक्स, मागाठाण टेलिफोन एक्सचेंज जवळ कोहौसोलि पश्चिम द्वतगती महामार्ग

बोरिवली पूर्व - ४०००६६.

## प्री. रोहन चर्चेंद्र ठाकूर (जमीनदार आणि तारणकर्ता) ठाकूर निवास राजा शिवाजी रोड विरार पश्चिम ठाणे - ४०१३०:

श्री लक्ष्मी नारायण पी अग्रवाल (बामीनदार आणि तारणकर्ता)
 ५०१, भव्य टॉवर, वसंत मार्वेल कॉम्प्लेक्स पश्चिम द्वतगती महामार्ग, बोरिवली पूर्व - ४००६६.

२०) श्री. चिमणलाल मेहता (जामीनदार आणि तारणकर्ता)

#### बी/६०३, माधवकुंज, सोडावाला लेन, चामुंडा सर्कल, बोरिवली पश्चिम - ४०००९२. ११) श्री. चेतन धीरजलाल मेहता (जमीनदार आणि तारणकर्ता)

बी/६०३, माधवकुंज, सोडावाला लेन, चामुंडा सर्कल, बोरिवली पश्चिम - ४०००९२. **१२) श्री. रामबाब् अग्रवाल (जामीनदार आणि तारणकर्ता)** 

१०२, समर्पेण रॉयल, केनाकिया कॉम्प्लेक्स समोर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली पूर्व मुंबई - ४०००६६.

१३) मे. विवा गोकळ बिल्डर्स (कॉर्पोरेट जामीनदार) दुकान क्रमांक ९ गोकुळ संलग्न अग्रवाल गार्डन फेज-२ गोकुळ टाऊनशिप विरार पश्चिम ठाणे - ४०१३०३.

१४) में. विवा एंटरप्रायझेस लिमिटेड (कॉर्पोरेट जामीनदार)

पहिला मजला, ठाकुर आर्केड, विरार पश्चिम, वसई तालुका ठाणे - ४०१३०३

१५) मे. असेंट प्रोजेक्ट मेंनेजमेंट प्रा. लिमिटेड (कॉर्पोरेट जामीनदार)

एफ-१०३, कस्तुरी बिल्डिंग, संघवी कॉर्पोरेट पार्क, गोवंडी स्टेशन रोड, देवनार गाव मुंबई - ४०००८८.

विषयः सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत सूचना.

१६९६६ अब्द, १००४ च्या करान १५(१) जन्म नायराय सूचना. सिक्युरीटाबड़ीश अर्केट सिक्न्युरुशना ऑफ सिक्सासियल अंदिस ऑन्ड एमफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, एसएमई शाखा, अंधेरी-पूर्व, मुंबई शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे सुरक्षित धनको म्हणून संदर्भित) है तुम्हाल लीलप्रमाणे सचना जारी करत

**ा. पॅफेटेक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड** (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भित) यांनी येथे **अनुसूची ए** मध्ये नमूद केलेल्या डिट सुविधा/सुविधांचा लाभ येतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत कराराम आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तींनुसोर कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे

यामध्ये शी.सागर प्रवीण राऊत, शी.सिद्धांत भालचंद्र वाळे, शी.सिद्धार्थ दीपक ठाकूर, शी.दीपक हरिश्चंद्र ठाकूर थी.परेश चिमणलाल मेहता. थी.पंकज एल.अग्रवाल. थी.रोहन जयेंद्र ठाकर. थी.लक्ष्मी नारायण पी. अग्रवाल. र्थ मणलाल मेहता, शी. चेतर्न धीरजलाल मेहता, शी. रामबाबू अग्रवाल, मे. विवा गोकुळ बिल्डर्स, मे. विवा एंटरप्रायझेस नमिटेड आणि मे. असेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रा. लि. (यापुढे जामीनदार म्हणून संदर्भित) ने सर्व पैशांच्या मागणीनुसार देय याची हमी दिली आहे आणि कर्जदाराने १६.०० कोटी रुपयांच्या (सोळा कोटी रुपये फक्त) त्यावर व्याजासह र्यादेपर्यंतच्या कर्ज सुविधांसाठी कर्जदाराने प्रतिभूत कर्जदाराला दिलेली सर्व दायित्वे आणि दायित्वे सोडवण्याची हर्म

तुम्ही (अनुसूची बी मध्ये नमूद केलेली व्यक्ती) सुरक्षित मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे अनुसूची

ाथापि, **फेब्रुवारी २०२२** पासून, (महिना/वर्ष), उक्त आर्थिक सहाय्य/कर्ज सुविधांचे संचालन आणि आचरण

**दे.२६.०१.२०२३ रोजी** प्रतिभूत कर्जदाराकडे कर्जदाराचे दायित्व **रु. १८,२७,१६,७१५.२२ (रुपये अठरा** कोटी सत्तावीस लाख सोळा हजार सातशे पंधरा आणि बावीस पैसे फक्त) ज्या येथे अनुसूची उ मध्ये नमद केला आहे

पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यार ोल कराराच्या अर्टीचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हमे आणि त्यावरील

याजाची परतफेर्ड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यार प्रतिबंधित करण्यात आले. **दि.२६.०१.२०२३** रोजी (नमूद तारीख) परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) रिझर्व्ह बँकेने जार्र केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार. या नोटीसद्वारे प्रतिभूत कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की कर्जदाराने सांगितलेली देणी/ थकबाकी देयांचं ारतफेड करण्यात अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३ (२) अंतर्गत ही

नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सुरक्षित कर्जंदाराला **अनुसूजी सी** मध्ये नमूद केल्यानुसा कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, सुरक्षित कर्जदाराने त्याची थकबाकी वसूल करण्यासार्ठ हेलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्वे खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चासह भविष्यातील व्याज देण्यासही तुम्ह

कपया लक्षात घ्या की तम्ही प्रतिभत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास वरील रक्कम र १८,२७,,१६,७१५.२२ (रुपये अठरा कोटी सत्तावीस लाख सोळा हजार सातशे पंघरा आणि बावीस पैसे फक्त) ढ़ील व्याज आणि आनुर्पेगिक खर्च आणि खर्चांसह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमू ल्ल्याप्रमाणे, प्रतिभृत धनको कलम १३ च्या उप-कलम (४) (अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याही अधिकारोंचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे:

१३ (४) - जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात यशस्वी ठरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या प्रतिभूत कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिव ायांचा अवलंब करू शकतो. म्हणजे

(अ) कर्जदार/जामीनदाराच्या प्रतिभत मालमतेचा ताबा घेणे. प्रतिभत मालमतेची वसली करण्यासाठी भाडेपडा

ताइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे (ब) प्रतिभूत मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारास

र्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे: परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईत जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल; परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण प्रवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग्य असेल, तर प्रतिभृत धनको कर्जदाराच्य अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल: आणि उक्त कायद्याच्या इतर लाग

प्रतिभत मालमत्तेची पूर्वता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८ या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अर्टीनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोर्च लेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची 'बी' मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभृत मालमत्ता विक्री, भाडेपद्री किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमेच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेर्ह उछुंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभृत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल.

मागणीची ही सचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभत धनकोंकडे तमच्याकडन देय असलेल्या आणि देय रकमेच्य

पुढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही.

हा कायदा आणि/र्किवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत होणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे. कुपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. गलन न केल्यास, सर्व खर्चे आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केल

प्राधिकृत अधिकार्र

शीर्षक धारकाचे नाव

पॅफेटेक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड

अ.	कर्जक्र.	कर्जाचा प्रकार/मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम				
क्र.								
۶.	२६७८२६१०००००४	कर्ज सुविधा	३०.१०.२०२१	रू.५,००,००,०००/-				
٦.	२६७८७४६०००००३	चालू भांडवल मुदत कर्ज	२७.०९.२०१९	रू.११,००,००,०००/-				
₹.	२६७८७५५००००१४	सरकार गॅरंटी इमर्जन्सी क्रेडिट (जीईसीएल)	२०.०६.२०२०	रू.३,१५,००,०००/-				
٧.	१७०००२६७३७८१	सरकार गॅरंटी इमर्जन्सी क्रेडिट (जीईसीएल १.० विस्तारित)	३०.१०.२०२१	रू.१,७९,००,०००/-				
अनु	अनुसुची - बी - प्रतिभृत मालमत्तेचे तपशील							

अनुसुची - अ

कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील

•		
	स्टॉक व बुक डेब्ट्स	मे.
	स्थावर	
	तळ+ चार वरच्या मजल्यांचा समावेश असलेली टाईप जे	
	इमारत, विवा गोकुळ आर्केड म्हणून ज्ञात जमीन सर्व्हे क्र.३३४,	

तालुका वसई, जिल्हा ठाणे येथे अकृषिक जमीन ७०० चौ.मी.

दकान/कार्यालय क्रमांक ३ आणि ४

दुकान/कार्यालय क्रमांक ५ आणि ६

दुकान/कार्यालय क्रमांक ७ आणि ८

दुकान/कार्यालय क्रमांक ९ आणि १०

विजे आहे.		
दूसरा मजला	कारपेट क्षेत्र चौ.फू. मध्ये	
दुकान/कार्यालय क्रमांक १ आणि २	९४५	
दुकान/कार्यालय क्रमांक ३ आणि ४	९५८	
दुकान/कार्यालय क्रमांक ५ आणि ६	९५८	खालील व्यक्तींचा समावेशः
दुकान/कार्यालय क्रमांक ७ आणि ८	९५८	मे. विवा गोकुळ बिल्डर्स — १. श्री. दीपक हरिश्चंद्र ठाकू
कुनान/कार्यालय क्रमांक ९ आणि १०	८९६	२. श्री. लक्ष्मी नारायण पी
उप एकूण	४७१५	३. श्री. चिमणलाल मेहता.
तेसरा मजला		४. श्री. चेतन धीरजलाल मे
दुकान/कार्यालय क्रमांक १ आणि २	९४५	<ul> <li>५. श्री. रामबाब् अग्रवाल.</li> <li>६. श्री. परेश चिमणलाल ग्रे</li> </ul>
दुकान/कार्यालय क्रमांक ३ आणि ४	९५८	७. श्री. पंकज एल अग्रवाल
दुकान/कार्यालय क्रमांक ५ आणि ६	९५८	८. श्री. रोहन जयेंद्र ठाकूर
दुकान/कार्यालय क्रमांक ७ आणि ८	९५८	८. श्री. रोहन जर्येद्र ठाकूर
दुकान/कार्यालय क्रमांक ९ आणि १०	८९६	
उप एकूण	४७१५	
बौथ्या मजला		

	उप एकूण एकूण		१३२००				
	रुची - सी - (तारखेनुसार दायित्वाचा तपशील)						
I	कर्जक्र. कर्जाचा प्रका		/मर्यादा व्य		याजासह दायित्व	व्याज द	
l							
I	२६७८२६१०००००४	कर्ज सुविधा			٠,५,००,००,०००	१७.९८	
l				दि	इ.२५.०१.२०२३ रोजी		
I	२६७८७४६०००००३	चालू भांडवल	मुदत कर्ज		.११,००,००,०००	१२.२०	
l				दि	इ. २८.१२.२०२२ रोजी		
ĺ	२६७८७५५००००१४	सरकार गॅरंटी इ	मर्जन्सी क्रेडिट	40	7.3,84,00,000	9.64	

१८,२७,१६,७१५.२२

९५८

९५८

८९६

(जीईसीएल) दि.२०.०१.२०२३ रोजी परकार गॅरंटी इमर्जन्सी क्रेडिट दि. ०७.०१.२०२३ रोजी (जीईसीएल १.० विस्तारित)